

डिफेन्स बजेटची तरतुद समाधनकारक मात्र भविष्यात--

कॅपिटल बजेटमध्ये 19 टक्क्यांची वाढ

निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 4.78 लाख कोटी इतका निधी संरक्षण मंत्रालयाला दिला आहे. २०२० च्या बजेटच्या तुलनेत ही वाढ ७.४ % आहे. याची विभागणी पाहता त्यातील कॅपिटल बजेट 1.35 लाख कोटी इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत कॅपिटल बजेटमध्ये 19 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षांत कॅपिटल बजेटमध्ये झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. यामुळे सैन्याच्या आधुनिकीकरणाला नक्कीच जास्त पैसा मिळेल.

याचबरोबर रेव्हेन्यू बजेटही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सर्वात स्वागताह बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झालेल्या पेन्शन बजेटशिवाय ही वाढ करण्यात आली आहे.

सध्या सैन्य तीन सीमांवर संघर्ष करत आहे. भारत-चीन सीमा म्हणजेच लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर 5 मे 2020 पासून चीन बरोबर स्टँड ऑफ सुरु आहे. तिथे प्रचंड संख्येने सैन्य तैनात करण्यात आलेले आहे. याशिवाय पाकिस्तानलगतच्या 780 किलोमीटरच्या एलओसीवर रोजच लढाई सुरु असते. भारतीय सैन्यांकडून पाकिस्तानला तडाखेबंद दणके दिले जात असले तरी काही प्रमाणात आपलेही नुकसान होत आहे. याच वेळी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानात गुंतलेले आहे. तसेच ईशान्य भारतामध्ये खास करून मणिपूर, आसामचा काही भाग येथे बंडखोरांविरोधात ऑपरेशन्स सुरु आहेत. अनेक ठिकाणी भारतीय सैन्य म्यानमारमध्ये असलेले बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी तैनात आहे.

रेव्हेन्यू खर्च फ़ार वाढला

चिनी सीमेवरील अनपेक्षित आव्हानामुळे आपल्याला अनेक शस्त्रे अचानकपणाने विकत घ्यावी लागली; तीन पटींनी जास्त सैन्य वेगवेगळ्या सीमांवर तैनात करावे लागल्याने त्यांच्या राहण्यासाठीचा आणि अन्य खर्च वाढला. त्यांच्यासाठीच्या बॅंक्स, शेल्टर्स, विंटर क्लोदिंग, यांमध्ये बरीच वाढ झाली.

पूर्व लडाखमध्ये चीन बरोबर सीमावाद सुरु झाल्यानंतर लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारताने शस्त्रास्त्रांच्या आपत्कालीन खरेदीवर २०,७७६ कोटी रुपये खर्च केले.

लडाखमध्ये ६०,०००सैनिक तैनात आहेत. रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या फॉरवर्ड भागांमध्ये भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती केली आहे. .

चीन बरोबर सीमावादामुळे भारताला हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्र, रॉकेटस, हवाई सुरक्षा सिस्टिम, जीपीएस गाइडेड दारुगोळा, युद्धसामग्री आणि असॉल्ट रायफल्स खरेदी कराव्या लागल्या. अमेरिका, रशिया. फ्रान्स आणि इस्रायल या देशांकडून भारताने शस्त्रास्त्रांची खरेदी केली.

भारताची वायूदलासाठी नवीन फायटर विमाने, मध्यम वाहतूक विमाने, बेसिक ट्रेनर विमाने, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे खरेदीसाठी ऑर्डर देण्याची योजना आहे.

मागच्यावर्षी सैन्याच्या अत्याधुनिकीकरणासाठी ज्या निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त खर्च सैन्य क्षमता वाढवण्यावर करण्यात आला.

मागच्या वर्षी पर्यंत आपले आधुनिकीकरण पूर्णपणे थांबले होते. मिळालेल्या कॅपिटल बजेटमध्ये ज्या शस्त्रसामग्रीसाठी आधीच करार झालेले होते त्यांचे पैसे फेडता फेडता आपल्याला नाकी नऊ येत होते. म्हणूनच आपल्याला बजेटमध्ये प्रचंड मोठ्या तरतुदीची गरज होती.

पण भारताच्या अर्थव्यवस्थेला चीनी विषाणूमुळे मोठा फटका बसल्याने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांना निधी देण्याची गरज होती. परिणामी, सुरक्षेसाठी होणारा खर्च फारसा वाढण्याच्या शक्यता धुसर बनल्या होत्या. आता एलएसीवरील सैन्य तिप्पट वाढल्याने तेथे रेव्हेन्यू बजेटमधील होणारा खर्चही कमी होणार नसून वाढणार आहे. थोडक्यात, सैन्याचे आधुनिकीकरण मागे पडलेले आहे आणि आगामी काळातही ते पिछाडीवरच राहिल असे वाटत होते.

मात्र तसे झाले नाही आणि काही नाविन्य पुर्ण कल्पनांनी बजेट कमी व्हायच्या ऐवजी वाढले आहे.

मागच्या वर्षी पेन्शन बजेट १.३३ लाख कोटी एवढे होते या वर्षी ते १.१५ लाख कोटी इतके असेल. म्हणजे बजेट हे 18000 कोटीने कमी होणार आहे. याचाच अर्थ सरकार सैनिकांचे रिटायरमेंटचे वय एक ते तीन वर्षांनी वाढवणार आहे. ज्यामुळे काही काळाकरता पेन्शन वरील खर्च कमी होईल.

खर्च ईतर खात्यामधे पण फ़ायदा देश सुरक्षा वाढवण्याकरता

बजेटमध्ये सरकारने खर्च केलेल्या पैशांपैकी 8 टक्के निधी संरक्षण मंत्रालयावर झाला आहे व 3.5 टक्के गृहमंत्रालयावर अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या सीआरपीएफ, सीआयएसएस यांसारख्या अर्धसैनिक दलांवर मोठा खर्च झाला आहे. गृह मंत्रालयाच्या बजेटमध्ये 11 टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षितता अजून जास्त वाढेल. याशिवाय जम्मू कश्मीर आणि या केंद्र शासित पायाभूत सुविधा सुधारण्याचा फायदा तिथे तैनात असलेल्या सैनिकांना सुद्धा होईल.

रस्ते मंत्रालयाच्या अंतर्गत हजारो कोटी रुपयांचे रस्ते लदाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात बांधले जात आहे. त्या भागात फारशी लोकवस्ती नसल्याने हा खर्च खरेतर सैन्यासाठीच होत आहे.

कोरोनाच्या लसीकरण करता ३५००० कोटी खर्च होणार आहे. त्याचा पण फ़ायदा सैन्याला होईल कारण सर्व सैन्याचे लसीकरण लवकरच होणार आहे .

सगळा सुरक्षेवरचा खर्च एकत्रित केला तर तो बजेटच्या 25 टक्क्यांहून अधिक आहे. परंतु देशाच्या सुरक्षेवर फारशी चर्चा होत नाही. या अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आजवर संरक्षण क्षेत्रासाठीचा जो पैसा एक एप्रिल ते 31 मार्च या काळात खर्च होत नव्हता तो पैसा परत घेतला जायचा. अश्या प्रकारे प्रत्येक वर्षी 10 ते 15 हजार कोटी रुपये परत घेतले जायचे. परंतु आता नव्या धोरणानुसार हा पैसा पुढील वर्षात खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून याचा सैन्याला मोठा फायदा होणार आहे.

भविष्यात संरक्षणासाठीची तरतूद वाढेल

चीन आणि पाकिस्तान आपल्या संरक्षण बजेटवर प्रचंड खर्च करत असल्याने त्या तोडीची शस्त्रास्त्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, आज आपल्याला ड्रोन्सची मोठी गरज आहे. हवाई दलासाठी 25 ते 50 सुखोई विमाने खरेदी करत आहोत. या अनुषंगाने विचार करता संरक्षणासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणावर वाढवणे

गरजेचे आहे, नाहीतर सैन्याला आपल्याकडे असणाऱ्या शस्त्रांद्वाऱेच लढावे लागणार आहे.

चिनी व्हायरस किंवा कोरोना महामारी मुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आणि आर्थिक आणीबाणी म्हणुन सरकारने एप्रिल २०२० मध्ये सर्व सरकारी खात्यांच्या खर्चावर सरकारने 20 टक्के कमी केली. मात्र चीनने केलेल्या मे महिन्यातील अतिक्रमणामुळे संरक्षण क्षमता वाढवण्याकरता अनेक महत्वाचे निर्णय घ्यावे लागले. संरक्षण क्षेत्रात आत्म निर्भरभारतसाठी अनेक वस्तूंच्या आयातीवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्या भारतात निर्माण होतील.भांडवली तरतुदीमध्ये विभाजन करून स्वदेशी शस्त्र सामुग्रीच्या खरेदीसाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे.ज्यामुळे आत्म निर्भरतेला पाठबळ मिळेल. याशिवाय संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.यामुळे देशात शस्त्र निर्मिती वाढेल. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि थियेटर कमांडची रचना झाल्यामुळे मिळालेली रक्कम सुसूत्रपणे आणि काटेकोर पणे वापरली जाईल. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये भारताची संरक्षण सिद्धता अजून जास्त चांगली होईल.

येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल, अशी भविष्यवाणी विविध जागतिक आर्थिक संस्थांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात संरक्षणासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढेल आणि चीन आणि पाकिस्तानचे आव्हान परतवुन लावण्यात आपल्याला यश मिळेल.